

अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र व औषध निर्माणशास्त्र
अभ्यासक्रमांची समकक्षता निश्चित करणे

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१३/ (४५/१३)/ तां.शि-२
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२
तारीख: ११ जुलै २०१३

संदर्भ -

१. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची अधिसूचना क्र. ३७-३/Legal/२०१०, दिनांक ५ मार्च, २०१०
२. शासन अधिसूचना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक से.प्र.नि.-२०१०/(२६४/१०)/तां.शि-२, दि. १० सप्टेंबर २०१२
३. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१३/ (४५/१३)/तां.शि-२, दिनांक : ६ मे २०१३
४. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र. ४अ/आस्था/२०१३/३१०, दि. ९ जुलै २०१३

प्रस्तावना -

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संदर्भ -१ मधील अधिसूचनेन्वये या परिषदेच्या अखत्यारितील अभ्यासक्रम राबविणाऱ्या पदव्युत्तर पदवी, पदवी तथा पदविका स्तरावरील शैक्षणिक संस्थांत नियुक्त करावयाच्या शिक्षकीय पदांचे सुधारित सेवाशर्ती व या पदांवर नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता तथा अनुभव निश्चित करण्यात आला आहे. सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम संस्था यांत कार्यरत शिक्षकीय पदांचे सेवाप्रवेश नियम संदर्भ -२ मधील अधिसूचनेन्वये सुधारित करण्यात आल्या असून त्यानुसार सदर संस्थात कार्यरत शिक्षकीय पदांवर नियुक्तीसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ठरविल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव निर्धारित करण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सदर पदांवर नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता निश्चित करताना संबंधित अभियांत्रिकी/ औषध निर्माणशास्त्र शाखेतील पदवी /पदव्युत्तर पदवी अथवा समकक्ष अर्हता असे नमूद केले असून Ph.D या अर्हतेची समकक्ष अर्हता निर्धारित करण्याची कार्यपध्दतीही संदर्भ -१ मधील अधिसूचनेत नमूद केली आहे. सदर बाब विचारात घेता अभियांत्रिकी महाविद्यालये, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालये तथा तंत्रनिकेतनात शिक्षकीय पदांवर नियुक्तीसाठी विविध अभियांत्रिकी/ औषध निर्माणशास्त्र शाखेतील समकक्षता राज्यात कार्यरत सर्व विद्यापीठांच्या सहमतीने निधारित करणे आवश्यक होते. यास्तव संदर्भ -२ मधील अधिसूचनेच्या पदवी स्तरावरील संस्थांत नियुक्तीसंदर्भातील नियम -७ तथा पदविका

संस्थातील नियुक्तीसंदर्भातील नियम -६ अन्वये विविध अभियांत्रिकी शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील समकक्षता संदर्भ-३ मधिल शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयात समाविष्ट नसलेल्या उर्वरीत अभ्यासक्रमांची समकक्षता निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय -

संदर्भ -४ मधिल पत्रान्वये संचालक तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अभियांत्रिकी तथा औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील समकक्षता खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येत आहे.

अ.क्र.	अभियांत्रिकी / औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम	पदवी स्तरावरील समकक्षता	पदव्युत्तर पदवी स्तरावरील समकक्षता
I	II	III	IV
१.	Interior Design and Decoration	Interior Design Architecture Interior Design and Decoration	Interior Design Architecture Interior Design and Decoration
२	Pharmacy	Pharmacy	Pharmaceutics Bio Pharmaceutics Pharmaceutics Technology Pharmaceutics Chemistry Medicinal Chemistry Pharmacology Pharmacognosy Pharmacognosy and Phytochemistry Pharmaceutical Analysis Quality Analysis
३	Pharmaceutics	Pharmacy	Pharmaceutics Bio Pharmaceutics Pharmaceutics Technology
४	Pharmaceutics Chemistry	Pharmacy	Pharmaceutics Chemistry Medicinal Chemistry

अ.क्र.	अभियांत्रिकी / औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम	पदवी स्तरावरील समकक्षता	पदव्युत्तर पदवी स्तरावरील समकक्षता
५	Pharmacology	Pharmacy	Pharmacology
६	Pharmacognosy	Pharmacy	Pharmacognosy Pharmacognosy and Phytochemistry
७	Pharmaceutical Analysis	Pharmacy	Pharmaceutical Analysis Quality Analysis

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्यात कार्यरत पदवी व पदव्युत्तर संस्थात कर्मशाळा अधीक्षक या पदी नियुक्तीसाठी यंत्र अभियांत्रिकी/ उत्पादन अभियांत्रिकी (Mechanical Engineering/ Production Engineering) या अभ्यासक्रमातील शैक्षणिक अर्हता लागू रहातील.

सदर शासन निर्णय राज्यांतर्गत कार्यरत सर्व विद्यापीठांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर २०१३०७१११४२९२७४२०८ या सांकेतांकाद्वारे उपलब्ध करण्यात येत आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दीपक जडीये)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली.
५. कुलसचिव, सर्व विद्यापीठे
६. संचालक, अखिल भारतीय तंत्र शिक्षा परिषद, नवी दिल्ली
७. मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय, मुंबई.
८. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

९. संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई,
१०. संचालक, वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, माटुंगा, मुंबई,
११. संचालक, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे,
१२. संचालक, श्री. गुरुगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड
१३. सर्व विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण
१४. प्राचार्य, सर्व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये/ तंत्र निकेतने
१५. प्राचार्य, सर्व शासन अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये/ तंत्रनिकेतने
१६. सर्व विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण
१७. सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई
१८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
१९. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
२०. अधिदान व लेखा अधिकारी मुंबई/ निवासी लेखा परीक्षा अधिकारी
२१. उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सर्व कार्यासने
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मुंबई
२३. निवडनस्ती तांशि-२